



Grauer & Weil (India) Limited

CHEMICALS | ENGINEERING | PAINTS | LUBRICANTS | REAL ESTATE

Date : 08-11-2025

To,
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai – 400001

Re : Security Code No. 505710

Subj.: Submission of newspaper publication under Regulation 47 of SEBI (LODR)
Regulations, 2015

Dear Sir/Madam,

With reference to the above mentioned subject and Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find attached herewith Copy of the Publication of the Unaudited Financial Results of the Company for the Quarter ended 30th September, 2025, as approved by the Board in their Meeting held on 06th November, 2025, in the newspapers viz. Economic Times in English and Maharashtra Times in Marathi language, on 08th November, 2025.

Kindly take the same on the records and acknowledge the receipt.

Thanking you

Yours faithfully,

FOR GRAUER & WEIL (INDIA) LIMITED


CHINTAN K. GANDHI
COMPANY SECRETARY



DELHI AIRPORT REQUESTS PASSENGERS TO FOLLOW AIRLINE ADVISORIES

Over 350 Flights Delayed Due to ATC Glitch in Delhi



Stranded passengers wait at the Indira Gandhi International Airport on Friday

Malfunction in ATC messaging system and GPS spoofing force controllers to switch to manual flight planning; AAI says work is on to restore the system

Our Bureau

Mumbai: Flight operations at Indira Gandhi International Airport (IGIA), India's busiest aviation hub, were severely disrupted on Friday morning after a malfunction in the Air-Traffic Control (ATC) messaging system and concurrent GPS spoofing incidents over Delhi airspace forced controllers to switch to manual flight planning. The slowdown delayed more than 350 flights, both arrivals and departures, through the day. The technical fault has been resolved, according to the civil aviation ministry. The Airports Authority of India (AAI) said flight operations at Delhi were affected by a "technical issue in the Automatic Message Switching System (AMSS), which supports Air Traffic Control data." It said controllers were processing flight plans manually and that technical teams were working to

restore the system at the earliest. "We appreciate the understanding and cooperation of all passengers and stakeholders," AAI said. Delhi International Airport Ltd (DIAL), which runs the aerodrome, said, "We regret the disruption being experienced at IGIA due to a technical issue at ATC that is affecting flight operations. This matter is being addressed on priority in close coordination with ATC, DIAL, and other stakeholders." It asked passengers to follow airline advisories for revised schedules. Airlines including IndiGo, Air India, SpiceJet, and Air India Express issued separate statements as long queues and congestion were reported across terminals. IndiGo said it understood the inconvenience caused by the AMSS issue and that its teams were "doing their utmost to ensure your journey remains as smooth as possible." Air India said a third-party network issue had earlier af-

fected check-in systems at some airports, delaying departures of several airlines, though the system had since been restored. Later in the day, the civil aviation ministry said AAI has resolved a technical fault in the AMSS, which had delayed the processing of flight plans. "The AMSS systems are up and functional now. Due to some backlogs, there may be some delays in the normal functioning of automated operations, but the situation will be normal soon," the ministry said in a statement. It added that officials, along with the AMSS OEM, were immediately deployed to manually process flight plans and ensure uninterrupted and safe air traffic operations. The disruption came as Delhi reinforced its position as the country's aviation hub. According to analytics firm OAG, Delhi handled 4.1 million passenger seats in November, accounting for 19.4% of India's total domestic capacity.

Rupee Slips 2 P to 88.65 a Dollar

PTI The rupee slipped 2 paise to 88.65 against the US dollar on Friday amid a strong American currency against major crosses overseas and rising crude oil prices. A weak trend in domestic equity markets also weighed on the domestic currency, forex traders said. At the interbank foreign exchange, the rupee opened at 88.61 and tumbled to the intraday low of 88.72 against the greenback. The unit ended the session at 88.65, registering a loss of 2 paise from its previous closing level. The domestic unit had appreciated 7 paise to close at 88.63 against the dollar on Thursday.



Government Certificate course on
**Artificial Intelligence for
BI and Business Analytics**

Course Duration: 4 Days
Course Timing: 1.30 pm to 5 pm
Course Date: 15,23 Nov.& 7,14 Dec.2025

Email ID: trg@igtr-indore.com website: igtr-indore.com Phone: (0731) 4210700/7095

Contents : Data Fundamentals & ♦ Databases Data Warehousing & ETL ♦ Data Visualization & Dashboards ♦ Descriptive & Diagnostic Analytics Predictive Analytics ♦ Machine Learning Basics ♦ Business KPIs & Metrics ♦ Data Governance & Quality ♦ BI Tools & Platforms ♦ Data Modeling & Star Schemas ♦ AI in Business Intelligence

With hands on practical

Fees-3000 +18 % GST (Fees are not refundable)

for whom: Business professionals, Logistics managers, E-commerce entrepreneurs, Students and supply chain analysts.

After Successful Completion Certificate Will be issued

Scan QR Code for Registration & Fees Payment

Call for details between 10 am to 5 pm

Contact- 9403566219,8007765693,9584817708

ED Arrests Consultant in Probe into Anil Ambani Group Loan Fraud Case

Raghav Ohri

New Delhi: The Enforcement Directorate (ED) on Thursday made the third arrest in its ongoing probe into alleged money laundering linked to a multi-thousand crore loan fraud case involving the Reliance Anil Dhirubhai Ambani (ADA) Group. The federal agency arrested Amar Nath Dutta, who it said played an "active role" in the submission of forged bank guarantees (BGs) of over ₹68 crore to help a Reliance Power subsidiary participate in a Solar Energy Corporation of India tender. The arrest comes even as the ED has summoned Reliance ADA Group chairman Anil Ambani to its New Delhi headquarters on November 14. The agency had questioned him earlier in August. Dutta, a resident of Kolkata, claims to provide consultancy services in trade financing. The ED had made its first arrest in the case on August 1. Partha Sarathi Biswal, managing director of Odisha-based Biswal Tradelink, was arrested for allegedly arranging the fake bank guarantee and related documents. According to the ED, his company received ₹5.40 crore from Reliance Power for this service. Last month, the ED arrested Ashok Pal, chief financial officer of Reliance Power Ltd and a close aide of industrialist Anil Ambani, in connection with the same case. According to the ED, Dutta played an active role along with Pal and Biswal for arranging the alleged fake bank guarantee. He was produced before a Delhi court, which sent him to ED's custody for four days. In a statement released on Friday, the agency said its investigation is continuing into various aspects including identification of beneficiaries of proceeds of crime, tracing of end-use of funds, assets acquired from the proceeds of crime and examination of the larger conspiracy and roles of additional persons and entities. After Pal's arrest last month, Reliance Power had issued a statement saying that he had demitted the office of executive director and CFO with immediate effect "pending the ongoing matter and in order to assist the investigation".



Reliance NU Energies Loses CEO, COO and Other Execs

Kalpana Pathak

Mumbai: Less than a year after its launch, Reliance NU Energies — the renewables arm of Anil Ambani-owned Reliance Power — has lost its top leadership, with Chief Executive Officer Mayank Bansal and Chief Operating Officer Rakesh Swaroop exiting the company, people aware of the development said. Their departures come alongside the resignation of nearly a dozen other executives, the people added. Reliance Power had set up NU Energies in December 2024 to drive its clean energy ambitions. Bansal and Swaroop had both joined from renewable major ReNew, where Bansal was Group President for India operations and Swaroop headed the utility business. "Given the ongoing turmoil at the Anil Ambani Group, there have been significant exits from the NU Energies unit," an industry source said, adding that it may take time to find replacements. Bansal and Swaroop did not respond to calls or messages seeking comment. In a response, a Reliance Power spokesperson said: "Mayank Bansal and Rakesh Swaroop resigned on Sept 30 to pursue independent entrepreneurial opportunities. A few colleagues who had been brought in by Bansal and Swaroop have also chosen to voluntarily move on to join them in their new venture." The company said NU Energies continues to have a strong internal leadership team and skilled talent pool. "Several accomplished professionals are in the process of being onboarded to further strengthen the organisation. All project execution activities are being led by the existing team and continue on schedule," it added. The exits come as Anil Ambani and his companies face increased scrutiny from law enforcement agencies. On November 4, the ED said it had frozen assets worth over ₹7,500 crore, including offices, residential properties and more than 132 acres of land, as part of a money-laundering probe.



GRAUER & WEIL (INDIA) LIMITED

Regd. Office: Akurli Road, Kandivali (East), Mumbai 400 101
CIN - L74999MH1957PLC010975

Statement of Financial Results for the Quarter & Half Year ended September 30, 2025

Rupees In Lacs

Sr. No.	Particulars	Standalone Results						Consolidated Results					
		Quarter ended			Half Year Ended			Quarter ended			Half Year Ended		
		30-Sep-25	30-Jun-25	30-Sep-24	30-Sep-25	30-Sep-24	31-Mar-25	30-Sep-25	30-Jun-25	30-Sep-24	30-Sep-25	30-Sep-24	31-Mar-25
		Un-audited	Un-audited	Un-audited	Un-audited	Un-audited	Audited	Un-audited	Un-audited	Un-audited	Un-audited	Un-audited	Audited
1	Total Income from Operations	28,744	24,932	25,434	53,676	51,613	112,756	29,118	25,326	25,469	54,444	51,878	113,369
2	Net Profit for the period before tax	4,869	5,844	5,053	10,713	11,723	20,945	4,829	5,840	5,059	10,669	11,727	20,959
3	Net Profit for the period after tax	3,896	4,365	3,756	8,261	8,826	15,700	3,857	4,361	3,761	8,218	8,832	15,718
4	Total Comprehensive income for the period (Comprising Profit for the period after tax and Other Comprehensive Income after tax)	3,859	4,248	3,683	8,107	8,707	15,652	3,820	4,244	3,688	8,064	8,713	15,673
5	Equity Share Capital	4,534	4,534	4,534	4,534	4,534	4,534	4,534	4,534	4,534	4,534	4,534	4,534
6	Earnings Per Share (of Re. 1/- per share)												
	(1) Basic	0.86	0.96	0.83	1.82	1.95	3.46	0.85	0.96	0.83	1.81	1.95	3.47
	(2) Diluted	0.86	0.96	0.83	1.82	1.95	3.46	0.85	0.96	0.83	1.81	1.95	3.47

Notes :

- The above results were reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at their meeting held on November 06, 2025.
- This statement has been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting policies to the extent applicable.

Place: Mumbai
Date: November 06, 2025

By Order of the Board
Sd/-
Nirajkumar More
Managing Director



TRENT LIMITED

A TATA Enterprise

Corporate Identity No.: L24240MH1952PLC008951

Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Mumbai 400 001

Tel : (91-22) 6700 9000 E-mail: investor.relations@trent-tata.com | Website: www.trentlimited.com

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED 30TH SEPTEMBER, 2025

Rs in Crore

SR. NO.	Particulars	STANDALONE						CONSOLIDATED					
		For Quarter Ended			For Six Months Ended			For Quarter Ended			For Six Months Ended		
		30 th Sept, 2025	30 th June, 2025	30 th Sept, 2024	30 th Sept, 2025	30 th Sept, 2024	31 st Mar, 2025	30 th Sept, 2025	30 th June, 2025	30 th Sept, 2024	30 th Sept, 2025	30 th Sept, 2024	31 st Mar, 2025
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total income from operations	4,843.27	4,822.10	4,171.51	9,665.37	8,208.71	16,997.48	4,845.23	4,924.07	4,201.94	9,769.30	8,351.69	17,353.17
2	Net Profit/(Loss) for the quarter / period / year (before tax, exceptional and /or extraordinary items)	575.88	555.19	555.44	1,131.07	1,005.01	2,076.62	476.98	564.69	466.81	1,041.67	968.20	2,029.74
3	Net Profit/(Loss) for the quarter / period / year (before tax after exceptional and /or extraordinary items)	575.88	555.19	555.44	1,131.07	1,005.01	2,076.62	476.98	564.69	466.81	1,041.67	968.20	2,029.74
4	Net Profit/(Loss) for the quarter / period / year (after tax after exceptional and /or extraordinary items)	450.77	422.59	423.44	873.36	765.59	1,584.84	373.42	424.70	335.06	798.12	726.27	1,534.41
5	Total Comprehensive Income after tax for the quarter / period / year (Comprising Profit/ (Loss) for the quarter / period / year (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	454.43	424.11	420.96	878.54	763.77	1,580.97	382.31	426.81	332.33	809.12	724.41	1,525.31
6	Paid-up equity share capital (Face Value of Rs.1 per Equity Share)	35.55	35.55	35.55	35.55	35.55	35.55	35.55	35.55	35.55	35.55	35.55	35.55
7	Other equity	6,579.64	6,302.96	5,061.66	6,579.64	5,061.66	5,878.85	6,066.01	5,857.99	4,644.15	6,066.01	4,644.15	5,426.19
8	Securities Premium Account	1,924.30	1,924.30	1,924.30	1,924.30	1,924.30	1,924.30	1,924.30	1,924.30	1,924.30	1,924.30	1,924.30	1,924.30
9	Network	6,615.19	6,338.51	5,097.21	6,615.19	5,097.21	5,914.40	6,101.56	5,893.54	4,679.70	6,101.56	4,679.70	5,461.74
10	Paid up Debt Capital/outstanding Debt	2,342.65	2,155.82	1,835.05	2,342.65	1,835.05	2,248.24	2,371.72	2,183.79	1,866.85	2,371.72	1,866.85	2,279.49
11	Outstanding Redeemable Preference Shares												
12	Debt Equity Ratio				0.35	0.36	0.38				0.38	0.40	0.41
13	Earning Per Share (of Rs. 1/- each) (not annualised):												
	(a) Basic	12.68	11.89	11.91	24.57	21.54	44.58	10.60	12.09	9.53	22.69	20.57	43.51
	(b) Diluted	12.68	11.89	11.91	24.57	21.54	44.58	10.60	12.09	9.53	22.69	20.57	43.51
14	Capital Redemption Reserves	7.00	7.00	7.00	7.00	7.00	7.00	7.00	7.00	7.00	7.00	7.00	7.00
15	Debtenture Redemption Reserve	100.00	100.00	100.00	100.00	100.00	100.00	100.00	100.00	100.00	100.00	100.00	100.00
16	Debt Service Coverage Ratio				2.69	3.66	3.35				2.45	3.45	3.21
17	Interest Service Coverage Ratio				15.26	17.06	16.46				14.00	16.23	15.93
18	Current ratio				2.01	2.30	2.59				2.04	2.34	2.69
19	Long term debt to working capital				0.85	0.69	0.75				0.83	0.66	0.71
20	Bad debt to Account receivable ratio				-	-	-				-	-	-
21	Current Liability ratio				42.64%	43.80%	35.80%				42.18%	44.14%	35.63%
22	Total debt to Total Assets				21.12%	21.43%	23.18%				22.09%	22.56%	24.20%
23	Debtors turnover ratio				285.48	221.46	237.53				315.23	225.62	233.24
24	Inventory turnover ratio				4.99	4.95	5.16				5.11	5.14	5.34
25	Operating Margin				10.80%	10.72%	11.10%				10.53%	9.99%	10.67%
26	Net Profit Margin				9.31%	9.69%	9.65%				8.33%	8.93%	9.09%

Notes :

- The above is an extract of the detailed format of quarterly and six months results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly and six-month financial results is available on the Stock Exchange Websites (www.bseindia.com and nseindia.com) and the Company's website www.trentlimited.com.
- The above unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and six months ended 30th September 2025 were reviewed by the Audit Committee and recommended to the Board, which was thereafter taken on record by the Board of Directors of the Company at its meeting held on 07th November 2025.
- The statutory auditors of the parent company have carried out limited review of the Standalone and Consolidated financial results for the current quarter and six months ended 30th September 2025 and have issued an unmodified review report.



Mumbai
07th November, 2025

For and on behalf of the Board of Directors
Sd/-
N. N. Tata
Chairman
DIN : 00024713

